

: BAJAJELEC - Series: EQ

October 17, 2023

To,

BSE Limited : Code No. 500031

Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001

National Stock Exchange of India Limited

Listing Department Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400 051

Dear Sir/Madam,

Sub.: Public Notice under Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations")

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI Listing Regulations, we enclose herewith copies of the newspaper advertisement(s) published today (i.e., on October 17, 2023) in 'Business Standard' (English language) and 'Navshakti' (Marathi language), in accordance with the directions given by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble NCLT") vide order dated September 13, 2023, in the matter of the Scheme of Merger by Absorption of Nirlep Appliances Private Limited with Bajaj Electricals Limited (collectively referred to as "Petitioner Companies"), and their respective shareholders under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Scheme"), inter-alia, to inform that the petition filed by the Petitioner Companies (in this regard) is fixed for hearing before the Hon'ble NCLT on Wednesday, November 8, 2023.

We request you to take the above on record and treat the same as compliance under the applicable provisions of the SEBI Listing Regulations and other applicable laws, if any.

Thanking you,

Yours faithfully, For Bajaj Electricals Limited

Prashant Dalvi Chief Compliance Officer & Company Secretary

Encl.: As above.



Lean patch for retail in Q2: Demand woes loom large

Easing raw material prices may relieve gross margin pressure

SHARLEEN D'SOUZA Mumbai, 16 Octobei

etail companies are expected to experience muted topline growth experience muce coping grant grant in the July-September quarter, as demand continued to remain soft during the period. Additionally, the delay in the festival season this year compared to the previous year has shifted demand into the third quarter.

"The moderation in raw material pricing should alleviate pressure on gross margins. However, decreased same-store sales growth could negatively impact store productivity and lead to operating deleverage," said Motilal Oswal in its preview report on the sector.

Nevertheless, jewellery and watchmaker Titan Company is expected to buck



cent for second quarter (Q2) of 2023-24 (FY24) is anticipated to be primari-

ly driven by store additions, as same-store sales have remained negative due to weaker demand and a higher base.

Despite Adhik Maas (deemed inauspicious by Hindus) in Q2, we expect Titan Company to report robust sales growth of 18 per cent (excluding bullion), on the back of studded promotions in the quarter. This will also be supported by rapid store additions, leading to continued new buyer growth," IIFL Securities said in its preview report on the retail sector.

In the apparel sector, low wedding dates, combined with persistent weak consumption patterns that were observed in the April-June quarter, will play spoilsport for companies.

Trent continues to be an outlier; we expect 44 per cent sales growth, driven

	0.00			-		150
9,649	3,332	2,407				
			1,232	1,046	874	590
Titan Co	Aditya Birla#	Trent	Page Industries	Shoppers Stop	Bata India	V-Mart Retail
-11.1 12.6	4.2 8.4	-8.4 23.3	-0.7 -1.9	5.3 3.3	-8.7 5.4	-13.1 16.5
1107 -1.6 -11.2	352 20.4 -11.3	346 -5.8 35.2	-4.0 -2.4	175 1.6 5.7	198 -17.5 22.8	-24.1 -25.7
891 18.3 6.7	-117 - -	177 1.8 89.9	152 -4.3 -6.5	12 -15.1 -24.1	76 -28.8 38.8	-26 - -
	Titan Co -11.1 12.6 1107 -1.6 -11.2 891 18.3	Titan Co Birla# -11.1	Titan Co Birla# Trent -11.1	7,049 2,407 1,232 Titan Co Birla# Trent Page Industries -11.1 4.2 -8.4 -0.7 12.6 8.4 23.3 -1.9 1107 352 346 232 -1.6 20.4 -5.8 -4.0 -11.2 -11.3 35.2 -2.4 891 -117 177 152 18.3 - 1.8 -4.3	2,407 1,232 1,046 Titan Co Aditya Birla# Trent Industries Page Industries Shoppers Stop -11.1 4.2 -8.4 -0.7 5.3 12.6 8.4 23.3 -1.9 3.3 1107 352 346 232 175 -1.6 20.4 -5.8 -4.0 1.6 -11.2 -11.3 35.2 -2.4 5.7 891 -117 177 152 12 18.3 - 1.8 -4.3 -15.1	2,407 1,232 1,046 874 Titan Co Birla# Trent Page Industries Stop Shoppers Bata India -11.1 4.2 -8.4 -0.7 5.3 -8.7 12.6 8.4 23.3 -1.9 3.3 5.4 1107 352 346 232 175 198 -1.6 20.4 -5.8 -4.0 1.6 -17.5 -11.2 -11.3 35.2 -2.4 5.7 22.8 891 -117 177 152 12 76 18.3 - 1.8 -4.3 -15.1 -28.8

forecast aggregate revenue growth of 13.4 per cent (5 per cent excluding Trent)," stated the domestic brokerage firm in its report. Motilal Oswal also expects the slowdown to persist in both premium and value fashion categories. Shoppers Stop and V-Mart have indicated a single-digit decline in same-store sales.

Source: Companies

Nirmal Bang also mentioned in its report that the September quarter is seasonally the weakest quarter for the industry, and this year the weakness is amplified due to festivals being pushed into the October-December quarter.

"Bata and V-Mart — the two retail companies under coverage — will show modest growth and likely not achieve the vol-

primarily by store additions in Zudio. We umes attained in Q2 of 2019-20, especially V-Mart," the brokerage noted.

It also added, "The pre-announced revenue growth (year-on-year) for V-Mart in Q2FY24 — which was 3 per cent below our expectation — was driven by retail area expansion while like-to-like sales were down in mid-single digits.'

Motilal Oswal expects Aditya Birla Fashion and Retail to see moderate revenue growth of 7 per cent compared to last year, as revenue growth for Pantaloons and Madura is expected to remain weak due to demand pressures.

IIFL Securities expects Vedant Fashions (Manyavar) to report the weakest performance in the coverage, with a sales decline of 9 per cent during the quarter.

Tata Steel Limited

Mumbai 400 001, Maharashtra.

Tata Metaliks Limited

[CIN: L27100MH1907PLC000260], a company incorporated under

the provisions of the Indian Companies Act. 1882 and a public limited

company within the meaning of the Companies Act, 2013, having its

registered office at Bombay House, 24, Homi Mody Street, Fort,

[CIN:L27310WB1990PLC050000], a public limited company

incorporated under the provisions of the Companies Act, 1956, and

having its registered office at Tata Centre, 10th Floor 43,

J. L. Nehru Road, Kolkata, West Bengal 700071.

Don't prioritise near-term goals over retirement savings

Too many loans can diminish savings' ability; spending lavishly on offsprings' weddings can also hurt

BINDISHA SARANG

While the majority of Indians are financially ill-prepared for retirement, many don't even realise the seriousness of the issue. Only 20 per cent of respondents in a recent survey by HDFC Pension, which covered 1,801 participants, felt that serious retirement planning should begin before 30. On average, those surveyed also felt that a retirement corpus of ₹1.3crore (less than 10 times their current annual household income in many cases) would suffice.

Current needs often act as barriers to retirement planning. Says Jinal Mehta, certified financial planner, Beyond Learning Finance: "A major part of most people's income goes towards paying off loans taken to purchase cars or homes, leaving them with less savings for retirement. Many also withdraw money from their Employees' Provident Fund (EPF) account."

What's your R-number?

MONEY Most people do not have a fix on how large a corpus they will require to live comfortably postretirement. Says Jay Thacker, member, the Association of Registered Investment Advisors (ARIA): "Individuals, especially those with several decades until retirement, should aim to save an amount equivalent to 30 times their annual income.'

For example, if your monthly expense is ₹1 lakh (which amounts to ₹12 lakh annually), then you would need ₹3.6 crore to retire comfortably.

The assumption that expenses decrease with age is flawed. Says Adhil Shetty, chief executive officer, BankBazaar: "Most people visualise a ramp down in lifestyle and consumption needs post-retirement and consequently project lower real

20s: Benefit from early start

Define your retirement goal and estimate how much you need to save to achieve it. "The earlier you start saving, the more time your money has to grow. Even if you can only save a small amount each month, it will add up over time as the power of compounding works in your favour," says Col Sanjeev Govila (retired), chief executive officer, Hum Fauii Initiatives, a financial planning firm.

With a long investment horizon, people in their 20s can allocate more to riskier assets, such as equity mutual funds and stocks. Says Govila: "Use taxadvantaged retirement savings plans, such as the EPF and the National Pension System (NPS).3

Buy health insurance to protect yourself against unexpected medical expenses that could deplete your retirement savings. Also establish an emergency fund.

30s and 40s: Save steadily

YOUR

Set a clear goal, with professional assistance if required. Aim for a corpus that will allow you to maintain your current lifestyle. Says Thacker: "Gradually increase your investments to 20-25 per cent of your income. After considering your risk appetite, diversify across assets like equities, equity mutual funds, gold,

Infrastructure Investment Trusts (Invits), and Real Estate Investments Fund (Reits)."

Continue contributions to NPS, and maximise your contributions to EPF and Voluntary Provident Fund (VPF). Implement strategies for repaying debt at the earliest.

Says Shetty: "In the 30s and the 40s, individuals achieve a certain level of stability in both personal and professional life." They must save steadily for retirement from this stage.

50s: Play catch-up

If you have fallen behind on your retirement goal, this is the decade when you must catch up. Says Govila: "Get a clear estimate of your retirement

RETIREES' PORTFOLIO & 100-MINUS AGE RULE

- Don't have more than 100 minus your age in stocks when retired
- Investors aged 60 should have 40% of their portfolio in equities and 60% in debt instruments
- Someone who has substantial assets and can live off interest and dividend income can use this rule as a starting point
- Some investors whose portfolios are smaller may require a higher allocation to equities; they should go for it only if their risk appetite permits
- With the passage of time, your retirement portfolio should tilt more towards debt and turn less risky

corpus requirement and make adjustments to the amount you save if necessary." He suggests exploring pension plans, which offer annuitiesthe only instrument that can provide a guaranteed income stream for life.

Consider downsizing your home and other assets to boost retirement savings. Says Mehta: "The 50s are a critical period for retirement savings. However, those still contributing to their children's finances, or taking care of elderly parents, may find it challenging to ramp up savings." Couples in this age bracket must avoid going overboard on children's marriage.

Those who have fallen behind on their retirement target should consider extending their working lives by a few years. Says Thacker: "Allocate approximately 30 per cent of your income to retirement savings and prioritise debt repayment."

Seek professional advice. Top up your EPF contribution, renew PPF, and explore options like largecap and hybrid mutual funds.

As you approach retirement, shift the bulk of your corpus towards fixed income.

O.W.No. 5172/23 Charity Commissioner Office 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai- 400 030, Date - 12.10.2023

Public Notice

The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950 Application No. :- 02/2021 Name of the Trust :-"SHRI WADHWAN MITRA MANDAL" P.T.R. No. :- F-1383 (MUMBAI).

1. Application No. 02 of 2021, Under Section 47 of The Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 10/10/2023 passed below Ex. 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-II, Maharashtra State, Mumbai in the above referred application, it is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicants have filed an large through this Public Notice that whereas applicants have filled an application for appointing them as trustees in the Trust Viz SHR WADHWAN MITRA MANDAL having P.T.R. No F-1353 (MUMBAI).

- 2. At Present Following names of
- Schedule-I of the Trust.
- 01) MR. JAGOOBHAI V SHAH. 02) MR. RASIKLAL NARICHANIA. 03) MR. DALICHAND GOSALIA. 04) MR. RAMNIKLAL DOSHI. 05) MR. HIMATLAL SHAH.
- 05) MR. HIMAI LAL SHAH.
 06) MR. PRANLAL VORA.
 07) MR. DHIRAJLAL BORADIA.
 08) MR. VRAJLAL SHAH.
 09) MR. KANTILAL NARICHANIA.
 10) MR. YESHWANT DABHAWALA.
- 11) MR. PRAIAPBHAI VYAS. 12) MR. CHIMANLAL SHAH. 13) MR. VRAJLAL SHAH. 14) MR. CHABILDAS SHAH. 15) MR. DALPATBHAI JANI. 16) MR. JAYANTILAL C. 17) MR. CHAMPAKLAL DADBHAWALA
- 3. The applicants has filed the Present application for the appointment of the following trustees in, the trust. The applicants as they suggested for the appointment of trustees in the trust. Their names are
- O1) MR HASMIKHBHALV MANIAE 01) MR. HASMUKHBHAI V MANI/ 02) MR. JAVARBHAI V SHAH. 03) MR. MAYURBHAI A VORA. 04) MR. VIPULBHAI A SAPANI 05) MR. MIKHLESHBHAI J VORA 06) MR. MUKESHBHAI K SHAH.
- 07) MR. DILIPBHAI R SHAH.
- 07) MR. DILIPBHAI R SHAH.

 4. If anyone have objection for the appointment of the above persons as trustees in the trust, then they may file within 30 days from the date of the publication of this public notice, written Objection / Say in the Application Mo. 02/2021 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-II, Maharashtra State, Mumbai. on date 27/11/2023 at 11.30 am for hearing. If no one is present on the above date & time, it will be presumed that none have any Objection / say on the appointment & the Present application will be decided in accordance with law.

 This Notice have Given under my

This Notice have Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State Mumbai Dated 12.10.2023

Yours Faithfully. Seal Sd/-Superintenden Charity Commissioner Office Maharashtra State, Mumbai

BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

COMPANY SCHEME PETITION NO. C.P. (CAA)/250(MB)2023 **CONNECTED WITH** COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/246(MB)2022

In the matter of the Companies Act, 2013;

In the matter of Sections 230 to 232, and other applicable provisions of the Companies Act, 2013;

In the matter of Scheme of Merger by Absorption of Nirlep Appliances Private Limited ("First Petitioner Company" or "Transferor Company") with Bajaj Electricals Limited ("Second Petitioner Company" or "Transferoe Company") and their respective Shareholders ("Scheme of Merger by Absorption")

)... First Petitioner Company/

) Transferor Company

Nirlep Appliances Private Limited Registered Office: Gut No. 16, Naigavahan, Khandewadi, Taluk paithan Paithan Road, Aurangabad, Naigavahan, Maharashtra – 431105, India

CIN: L31500MH1938PLC009887

CIN: U27200MH1979PTC021470 Bajai Electricals Limited Second Petitioner Company/ Registered Office: 45/47, Veer Nariman Road,) Transferee Company Mumbai – 400001, Maharashtra, India

(The First Petitioner Company and the Second Petitioner Company are hereinafter collectively referred to as "Petitioner Companies")

NOTICE OF HEARING OF PETITION

A petition under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013, for sanctioning the aforesaid Scheme of Merger by Absorption was jointly presented by the Petitioner Companies before the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble NCLT") ("Petition"), and vide order dated September 13, 2023 (as passed by the Hon'ble NCLT), the said Petition is now fixed for hearing before the Hon'ble NCLT on **Wednesday**, November 8, 2023.

Any person desirous of making any representation/objection regarding the said Petition should send to the Petitioner Companies' Advocate, at the undersigned address, a notice of his/her intention, signed by him/her or his/her Advocate, with his/her full name and address, so as to reach the Petitioner Companies' Advocate not later than two (2) days before the date fixed for the hearing of the Petition. Where he/she seeks to oppose the Petition, the grounds of opposition and/or a copy of the affidavit intended to be used in opposition to the Petition shall be nished with such notice to the Hon'ble NCLT at 4th Floor, MTNL Exchange Building, G.D. Somani Marg, near G.D. Somani International School, Cuffe Parade, Mumbai, 400005. A copy of such representation/notice may simultaneously also be served on the Petitioner Companies' Advocate, not less than two (2) days before the date fixed for hearing. If no representation/objection is received within the stated period, it will be presumed that there is no representation/objection to the proposed Scheme. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges.

Place: Mumbai Date: October 17, 2023

Mr. Ajit Singh Tawar

Advocate for Petitioner Companies Office No. 305/306, Regent Chamber, above Status Restaurant Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL **BENCH AT MUMBAI**

COMPANY SCHEME PETITION NO. C.P.(CAA)/242(MB)2023

COMPANY SCHEME APPLICATION NO. C.A.(CAA)/137(MB)2023

In the matter of the Companies Act, 2013;

And

In the matter of petition under Sections 230-232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016;

In the matter of the Scheme of Amalgamation amongst

Tata Steel Limited and Tata Metaliks Limited and their respective shareholders.

And

...Petitioner Company/ Transferee Company

... Non-Petitioner Company /Transferor Company

NOTICE OF HEARING AND FINAL DISPOSAL OF COMPANY SCHEME PETITION

NOTICE is hereby given that the abovementioned Company Scheme Petition ("Petition") under Sections 230 to 232 of the Companies Act, 2013 read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("Rules") seeking sanction to the Scheme of Amalgamation amongst Tata Steel Limited ("Petitioner Company/Transferee Company") and Tata Metaliks Limited ("Non-Petitioner Company/Transferor Company") and their respective shareholders was admitted by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench (Bench IV) ("Hon'ble Tribunal") by its Order dated September 04, 2023.

In terms of Rule 16 of the Rules and directions of the Hon'ble Tribunal, notice is hereby given that the said Petition is fixed for hearing and final disposal before the Hon'ble Tribunal on Tuesday, October 31, 2023, at 10:30 a.m. (IST) or soon thereafter as may be further directed by the Hon'ble Tribunal.

Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Advocates of the Petitioner Company at their below mentioned address a notice of such intention, signed by the person/Advocate representing the person, together with the full name and address of the person ("Notice"). Where any person seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of the affidavit, intended to be used for opposition of the Petition, shall be filed in the Hon'ble Tribunal and a copy thereof to be furnished to the Petitioner Company's Advocate along with the Notice. The Notice, the grounds of opposition and/or a copy of the affidavit, intended to be used for opposition of the Petition, must reach the Advocates for the Petitioner Company not later than 2 (two) working days before the date fixed for the hearing and final disposal of the said Petition.

A copy of the Petition along with all the exhibits will be furnished by the Advocate for the Petitioner Company to any person concerned requiring the same on payment of the prescribed fees for the same, upon a request made in writing not later than 2 (two) working days before the said date fixed for the hearing and final disposal of the said Petition.

Dated this 16th day of October, 2023.

For P&A Law Offices

94, Mittal Chambers, Nariman Point, Mumbai 400 021, India. Tel: +91-11-41393939 {Extension-362}/ +91 70459 96623

Email: connect@palaw.in Advocates for the Petitioner Company







सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

वसुली विभाग : ७४-सी, समाधान बिल्डिंग, २ रा मजला, सेनाँपती बापट मार्ग (तुलसी पाईप रोड), दादर (पश्चिम), मुंबई-४०० ०२८. दूरध्वनी क्र. : +९१ २२ २४२२ १२०२ / ०४ / ०६ / फॅक्स नं..: + ९१ २२ २४३८ १३१०

ई-लिलाव विक्री सूचना

(लिलाव विक्री / बोली फक्त वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net मार्फत करण्यात येईल) दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफैसी) ॲक्ट, २००२ अंतर्गत बँकेकडे प्रभारित स्थावर मत्तेची विक्री.

निम्नस्वाक्षरीकारांनी **सारस्वत को-ऑप. बँक लि.**चे **प्राधिकृत अधिकारी** म्हणून १३(२) अन्वये जारी केलेल्या मागणी सूचनेनुसार सरफैसी ॲक्टच्य कलम १३ (४) अन्वये खालील मत्तेचा कहना घेतला

तमाम जनतेला कळविण्यात येते की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद खटल्यातील प्रस्तावित मत्तेचा ई-लिलाव (सरफैसी ॲक्ट, २००२ अंतर्गत; खालील विनिर्देशानुसार '<mark>'जे आहे जेथे आहे तत्त्वाने'', ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' आणि ''कोणत्याही दायित्वाशिवाय तत्त्वाने'</mark>' करण्यात येणार आहे.

अ. कर्जदार, हमीदार, गहाणदार,	ا م	।. राखीत किंमत
ज्ञाणि कॉर्पोरेट हमीदार यांचे नाव कर्जदारः	9	II. इअर (इसारा अनामत रक्कम) III. बोली वाढविण्याची रक्कम ₹ १०५,०० लाख
मे. ॲक्स्तासन हॉलिडेज इंडिया प्रा. हमीदार : १. श्री. बशीर अब्दुल रहिम, २. सी. लुलानी दीपश्री नरेश, गहाणदार : १. श्री. सुजीत आर. नायर, २. श्री. सुजीत आर. नायर, ३. सी. के. कल्याणी कुट्टी कॉर्पोरेट हमीदार : मे. आर. ही. वेअरहाऊसिंग : लॉजिस्टिक्स प्रायहेट ठिमिटेड	ति. वी. रु. ७,०९,७३,८८१.७१ पहिला मजला, (रु. सात करोड नऊ लाख मोजमापित ८७० ब्राह्मरा हजार आठशे एक्याएँशी आणि एकाह्मर पेसे मात्र) आणि रु. ७०,२०,०००/(रु. चाळीस लाख वीस हजार मात्र) ची कँक हमीची अनुषंगिक दियल दि. २०,०९,२०१९ रोजी प्रमाणे सी. अस्पक्ष कळ्जा / ५५,०९,२०२३	₹ १०.०५ लाख ₹ १.०० लाख निरीक्षणाची तारीख / वेळ ः १६.११.२०२३ रोजी

लिलाव हा बँकेचे मंजुरीत सेवा पुरवठादार **मे. ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजीज् लिमिटेड (ऑक्शन टायगर)** द्वारे होईल. बोली अर्ज, सदर विक्री / लिलावाच्य अटी व शर्ती व बोली / प्रस्ताव जमा करण्याची पद्धत https://sarfaesi.auctiontiger.net या त्यांच्या वेबसाईवर आणि वसुली विभागामध्ये उपलब्ध असेल. सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ८ (६) प्रमाणे वैधानिक सूचना

ही सूचना म्हणजे विक्रीच्या तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकी प्रदान करण्याकरिता सदर कर्जाच्या कर्जदार / हमीदार / कॉर्पोरेट हमीदार आणि गहाणदार यांन

देखील एक सूचना आहे. कसूर केल्यास वर उल्लेख केलेल्या लिलावाच्या तारखेस मिळकत विकली जाईल. **दिनांक :** १७.१०.२०२३

(टीप : स्वैर भाषांतर तफावत आढळल्यास मूळ इंग्रजी ग्राह्म) सारस्वत को-ऑप. बँक लिमिटेड ठिकाण : मुंबई

MUTUAL

स्वाक्षरी/

प्राधिकृत अधिकारी

5 HDFC

MUTUAL FUND BHAROSA APNO KA

HDFC Asset Management Company Limited CIN: L65991MH1999PLC12302

Registered Office: HDFC House, 2nd Floor, H.T. Parekh Marg, 165-166, Backbay Reclamation Churchgate, Mumbai - 400 020. Phone: 022 66316333 • Toll Free Nos: 1800-3010-6767 / 1800-419-7676 e-mail: hello@hdfcfund.com • Visit us at: www.hdfcfund.com

NOTICE

NOTICE is hereby given that HDFC Trustee Company Limited, Trustee to HDFC Mutual Fund ("the Fund"), has approved the following distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Option of HDFC Arbitrage Fund, an Open-ended Scheme investing in Arbitrage Opportunities ("the Scheme") and fixed Thursday, October 19, 2023 (or the immediately following Business Day, if that day is not a Business Day) as the Record Date for the same:

Name of the Scheme / Plan(s) / Option(s)	Amount of Distribution (₹ per unit)#	Face Value (₹ per unit)	Net Asset Value ("NAV") as on October 13, 2023 (₹ per unit)
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)			10.662
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Normal IDCW Option (Payout and Reinvestment)	0.050	10.00	11.155
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Regular Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)	0.050	10.00	11.058
HDFC Arbitrage Fund - Wholesale Plan - Direct Plan - Monthly IDCW Option (Payout and Reinvestment)			10.823

Amount of distribution per unit will be the lower of that mentioned above or the available distributable surplus (rounded down to a multiple of five at the third decimal) as on the Record Date.

Pursuant to the Distribution, the NAV of the IDCW Option(s) of the above Scheme would fall to the extent of such distribution and statutory levy, if any.

Amount will be paid, net of applicable tax deducted at source (TDS), to those Unit holders / Beneficial Owners whose names appear in the Register of Unit holders maintained by the Fund / Statements of Beneficial Ownership maintained by the Depositories, as applicable, under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme on the Record Date (including investors whose valid purchase / switch-in requests are received by the Fund and the funds are available for utilization before cut-off timings in respect of the aforesaid Scheme, on the Record date).

With regard to Unit holders who have opted for Reinvestment facility under the IDCW Option(s), the amount due (net of applicable TDS) will be reinvested, by allotting Units at the ex-Distribution NAV per Unit (adjusted for applicable stamp duty)

Unit holders are advised to note that for redemptions and IDCW declared with effect from January 13, 2023, as per amended SEBI regulations, payout will be done only through electronic mode(s), even where a Unit holder has opted to receive physical instruments. Thus, payment of such amounts shall be made through physical instruments only in exceptional circumstances for reasons to be recorded by the AMC. Accordingly, unit holders who have opted for / have earlier received physical instruments are requested to update their bank account details by / sending us a copy of a cancelled cheque of first / sole holder's bank account.

All updations of PAN, KYC, email address, mobile number, nominee details, etc. should immediately be forwarded to the Investor Services Centers of the Fund (for units held in non-demat form) / Depository Participant (for units held in demat form). Unit holders are also advised to link their PAN with Aadhaar Number. Further, Unit holders can view the Investor Charter available on website of the Fund as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

In view of individual nature of tax consequences, each investor should seek appropriate advice.

For HDFC Asset Management Company Limited (Investment Manager to HDFC Mutual Fund)

Place: Mumbai Authorized Signatory Date : October 16, 2023

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

पंजाब ॲंण्ड सिंद बॅक

दिनांक : १७/१०/२०२३ शाखा कार्यालय : एआरबी मुंबई । झोनल कार्यालय: मुंबई, फोर्ट

(भारत सरकारचा उपक्रम) जिथे सेवा ही जिवनाचा मार्ग आहे स्थावर मिळकतींच्या विक्रीकरिता विक्री सूचना क्षमुरीटायझेशन औंड रिकस्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, २००२ सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोसेमेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) अन्वये स्थावर मतांच्या विक्रीकरीता ई-लिलाव विक्री सूचना. याद्वारें सामान्य जनतेस आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेली स्थायर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे जिचा अन्वियक /प्रत्यक्ष / सांकेतिक कब्जा पंजाब ॲण्ड सिंद बँक, तारण धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी 'जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' आणि ''विनाअंवलब तत्वाने'' येथे खालील तक्त्यात नमूद तारखेरोजीस संबंधित कर्जदार आणि हमीदार यांच्याकडून बँक, तारण धनकोंना थकीत रकमेच्या वसुलीसाठी घेतला आहे. राखीव किमत आणि इसारा अनामत रक्कम खालील नमूद तक्त्यात संबंधित मिळकती/मत्तांसमोर नमूद केल्या आहेत. सदर विक्री ही निम्नस्वाक्षरीदारांद्वारे थेथे पुरावलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्मंद्वारे केली जाईल

अ.	कर्जदार/हमीदार	मागणी सूचनेची तारीख	राखीव किंमत (रु.)	मालमत्ता	
鋉.	यांचे नाव आणि गृहाण	थकबाकी रक्कम (रु.) + पुढील व्याज व	इअर (र.)	तपासणीची	ई-लिलावाची तारीख/वेळ
	मिळकतीचे वर्णन	त्यावरील इतर खर्च	बोली वाढ रक्कम (रु.)	तारीख व वेळ	ताराख/वळ
۶	खात्याचे नाव: ए. मे. सुप्रीम श्रेडर्स, प्रोप. कु. बिंदू बिनय चोप्रा बी. श्री. विनय चोप्रा (श्रमीदार) मिळकतीचे वर्णन: एस-४४, सेज प्लाझा, २रा मजला, कपोल को-ऑप. बैंक लि. जवळ, मार्वे रोड मालाड, पश्चिम, मुंबई येथे कमर्शियल गाला.	सूनना तारीख: २३.०८.२०१९ इ. ९,८९,७६२.७७ + २४.०८.२०१९ पासूनचे पुढील व्याज आणि परिव्यय उर्वीरेक थकनाकी इ. १३,८४,६५२.७७, ३०.०९.२०२३ रोजीस अधिक त्यावरील व्याज आणि परिव्यय	ह. २८,८०,०००/- ह. २,८८,०००/- ह. २५,०००/-		३१.१०.२०२३ दु. १२.०० ते दु. २.००
7	खात्याचे नाव: ए. श्री तुषार यशवंत नार्वेकर व सी. तेजस्वी तुषार नार्वेकर (कर्जदार) बी. श्री. मिलिंद यशवंत नार्वेकर(हमीदार) मिळकतीचे वर्णन:फ्लॅट क्र. ए००१ तळ मजला मोजमापीत १४२९ ची फु बिल्ट अप शकुंतला सृष्टी सीएचएसएल, ए विंग, लोधा हॅवन निलजे, डॉबिवली पूर्व तालुका क्रन्याण जिल्हा ठाणे ४२१२०१	सूचना तारीखः १३.०४.२०१८ रु. ३९,९९,७६३.१० + १४.०४.२०१८ पासूनचे पुढील व्याज आणि परिव्यय उर्वरिक थकबाकी रु. ६५,५२,३१३.५२, ३०.०९.२०२३ रोजीस अधिक त्यावरील व्याज आणि परिव्यय	চ. ४६,८०,०००/- চ. ४,६८,०००/- চ. २५,०००/-	२५.०९.२०२३ दु. १२.०० ते दु. २.००	३१.१०.२०२३ दु. १२.०० ते दु. २.००
w	खात्याचे नाव: श्री. रवी मनोहरलाल कारदा (कर्जदार) बी. श्री. विजय शामजी ओगानिया (हमीदार) मिळकतीचे वर्णान: फ्लॅट क्र. ०२, १ ला मजला, मोजमापित १०२५ ची.फू. चटई क्षेत्र, ओजस एव्हेन्यु, इंदिरा नगर, वडाळा लिंक रोड, वास्काओन आयटी पार्क, इंदिरा नगर, नाशिक महाराष्ट्र ४२२००६ (प्रत्यक्ष कब्जा)	सूचना तारीखः १९.०८.२०१६ इ. २३,६४,००५.०० + ३०.०६.२०१६ पासून्चे पुढील व्याज आणि परिव्यय उर्वीरक थकनाकी इ. ४९,४८,९२३.५८, ३०.०९.२०२३ रोजीस अधिक त्यावरील व्याज आणि परिव्यय	रु. २६,००,०००/- रु. २,६०,०००/- रु. २५,०००/-	१३.१०.२०२३ दु. १२.०० ते दु. २.००	३१.१०.२०२३ दु. १२.०० ते दु. २.००

इअर सादर करण्याची दिनांक: ३०.१०.२०२३ इअर सादरीकरण खाते तपशील (एनईएफटी/आरटीजीएस द्वारे जमा): खाते क्रमांक: ०४३१११००००४४१४, आयएफएससी कोड: पीएसआयबी००००३८६, खाते नाव: ॲसेट रिकव्हरी शाखा संकलन, प्राधिकृत अधिकाऱ्याचे . नाव आणि संपर्क: श्री. एम केनेडी सिंग, मोबाईल: +९१–६०००३८६२४४ व संपर्क व्यक्ती: श्री राहुल जमनेकर, मोबाईल क्र: +९१ ९९७०८२३१३१

- १. इच्छुक बोलीदार लिलाव प्रक्रियेच्या अटी आणि शर्तीचा तपशील वेबसाईट www.bankeauctions.com आणि https://www.punjabandsindbank.co.in येथून मिळवू शकता प्राधिकृत अधिकाऱ्यांना अन्य कोणताही भार ज्ञात नाही. तथापि, इच्छुक बोलीदारांनी मिळकत/तींचे भार, नामाधिकार यांच्याबाबत त्यांची स्वतंत्र चौकशी करून घ्यांची आणि निरीक्षण करावे आणि संबंधिर
- विभाग/कार्यालयाकडन स्वतःची खात्री करावी. ३. इच्छुक बोलीदारांनी ज्यांनी इअर आणि लॉगीन आयडी आणि पासवर्ड निर्माण करण्याकारेता, अपलोडिंग डाटा, बोली सादर, ई-बोली प्रक्रियावरील प्रशिक्षण इ. करिता आवश्यक सहाय्यक यांचा भरणा केला आहे ते मे. सी।
- इंडिया प्रा लि उद्योग विहार, फेज २, गल्फ पेट्रोकेम बिल्डिंग, बिल्डिंग क्र. ३०१, गुरगाव, हरियाणा. पिन: १२२०१५, ई-मेल आयडी: support@bankeauctions.com हेल्प लाईन क्र. हेल्पलाईन क्रमांक: ०१२४-४३०२०२०/२१/२२/२३, ९५९४५९७५५५ (श्री. भाविक पांड्या) संपर्क क्रमांक +९१-८८६६८२९३७ हेल्प लाईन ई-मेल आयडी: support@bankeauctions.com आणि https://www.punjabandsindbank.co.in येथे आणि मिळकत संदर्भात शंका असल्यास वरील उद्धेखित प्राधिकृत अधिकारी यांना ई-मेल आयडी : b0718@psb.co.in वर संपर्क करावा.

सदर सूचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट), रूल्स २००२ च्या नियम ८ (६) अन्वये (एल/आरएस) कर्जदार आणि हमीदार यांना १५ दिवसांची वैधानिक विक्री सूचना असल्याचेही गृहित धरले जाईल

प्राधिकत अधिकारी. पंजाब ॲण्ड सिंद बँक दिनांक : १३.१०.०२३ ठिकाण: मुंबई

एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड

(पूर्वी फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड) **कॉर्पोरेट कार्यालय** : 10 वा मजला, कार्यालय क्र.101, 102 व 103, 2 नॉर्थ एव्हेन्यू, मेकर मॅक्सिटी, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा(पू), मुंबई-400051

मागणी सचना दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (''ॲक्ट'') आणि

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, 2002 (''रुल्स'') च्या तरतुदींन्वये निम्नस्वाक्षरीकारांनी ॲक्ट अंतर्गत एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वी फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (एसएमएफजी इंडिया क्रेडिट) चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन आणि ॲक्टच्या कलम 13(12) सहवाता रूल 3 सहवाचत अर्तगत प्राप्त अधिकाराचा वापर करून सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून 60 दिवसांत संबंधित सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी खालील कर्जदारांना बोलाविण्यासाठी ॲक्टच्या कलम 13(2) अंतर्गत मागणी सूचना जार्र केली होती. निम्नस्वाक्षरीकारांना सकारण विश्वास वाटतो की, कर्जदार मागणी सूचनांची बजावणी टाळत आहेत, म्हणून सूचनेची बजावणी रुल्स नुसार ती

ı	कर्जदार(रां)चे नाव	मागणी सूचनेची तारीख	गहाण स्थावर मिळकत/मिळकतींचे वर्णन
ı		रक्रम	
ı	१. कृष्ण मुद्रिका सिंग	२६ सप्टेंबर, २०२३	१ला आणि २रा मजला कामाठीपुरा लेन, शुक्लजी स्ट्रीट लगत, कामाठीपुरा,
ı	२. यास्मीन अस्लम शेख	रु. ४०,६०,९८७.६५/- (रुपये चाळीस लाख	भायखळा विभाग, मुंबई-४००००८ येथे स्थित सुप्रीम हाइट्स का-ऑप हाऊसिंग
ı		साठ हजार नऊशे सत्त्याऐंशी आणि पास्ठ पैसे	सोसायटी लि, १९वा मजला वर फ्लॅट क्र.१९०६, मोजमापित क्षेत्र सुमारे ३८.०२
ı		मात्र) २२ सप्टेंबर, २०२३ रोजीस	चौ.मी. बिल्ट अप धारक निवासी मिळकती चे ते सर्व भाग आणि विभाग.

कर्जदारांना याद्वारे मागणी सूचनेचे पालन करण्याचा आणि सदर प्रकाशनाच्या तारखेपासून 60 दिवसांत त्यातील आणि येथील वरील नमुद केलेल्या मागणी रक्कमेस एकत्रित प्रदानाच्या तारखेपर्यंत प्रयोज्य व्याज, अतिरिक्त व्याज, बाऊन्स चार्जेस, परिव्यय आणि खर्चाची रक्कम चुकती करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कर्जदारांनी नोंद घ्यावी की, एफआयसीसीएल हे एक तारण धनको आहेत आणि कर्जदारांनी घेतलेली कर्ज सुविधा ही कर्जदारांनी गहाण ठेवलेल्या तारण मत्त अशा स्थावर मिळकती/मिळकतीं सापेक्षचे एक सुरक्षित कर्ज आहे. निर्धारित मुदतीत संपूर्ण दायित्व निभावण्यांत कर्जदारांनी कसूर केल्यास एफआयसीसीएल हे ॲक्ट च्या कलम 13(4) अन्वये सर्व अधिकार वापरून विक्रीच्या माध्यमातून ती हस्तांतरित करण्यापुरते मर्यादित न राहता त्या सहीत तारण मत्तांच्या कब्जा घेण्यास किंवा ॲक्ट व त्या अंतर्गच्या नियमान्वये उपलब्ध अन्य कोणत्याही उपाय योजना वापरून प्रदानाची रोकड करण्यास हक्कदार असतील. विक्री किंवा हस्तांतरणाच अधिकार अमलात आणण्यापर्वी तारण मत्ता जप्त आणि/किंवा सील करण्याकरता देखील एफआयसीसीएल कडे अधिकार आहेत. तारण मत्ता विकल्यानंतर, ज एफआयसीसीएल ला येणे असलेली थकबाकी भागविण्याकरता गहाण मिळकतीचे मूल्य अपूर्ण ठरले तर उर्वरित थकबाकी वसूल करण्याकरिता स्वतंत्र कायदेशीर प्रक्रिया सरू करण्याचा अधिकार देखील एफआयसीसीएल ला आहेत. ही उपाय योजना अन्य कोणत्याही कायद्यांतर्गत एफआयसीसीएल ला उपलब्ध असलेल्य अन्य सर्व उपायांव्यतिरिक्त व स्वतंत्र आहे. तारण मत्तांचे विमोचन करण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संबंधात ॲक्टच्या कलम 13(8) कडे कर्जदारांचे लक्ष वेधण्यांत येत आहे आणि पुढे ॲक्ट च्या कलम 13(13) कडे वेधण्यांत येत आहे. ज्याद्वारे कर्जदारांना एफआयसीसीएलच्या लेखी पूर्व परवानगी शिवाय तारण मत्ता निकाली काढण्यास किंवा त्यांचा व्यवहार करण्यास किंवा तारण मत्तांची विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे (नियमित कामकाजा व्यतिरिक्त) हस्तांतरण करण्यास मज्जाव/प्रतिबंध केला आहे आणि वरील बार्बीचे उल्लंघन करणे हा सदर ॲक्टच्या कलम 29 अन्वये दंडनीय अपराध आहे. मागणी सूचनेची प्रत निम्नस्वाक्षरीकारांकडे उपलब्ध आहे. आणि इच्छा असल्यास कर्जदार ती निम्नस्वाक्षरीकारांकडून कोणत्याही कामाच्या दिवशी नियमित कार्यालयीन वेळेमध्ये

दिनांकः 17.10.2023 ठिकाणः मुंबई


SMFG

सही/- प्राधिकृत अधिकारी, एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटे (पूर्वी फुल्लर्टन इंडिया क्रेडिट कं. लिमिटेड)

आयडीएफसी फस्टे बँक लिमिटेड

(पूर्वी कॅपीटल फर्स्ट लिमिटेड एकत्रित सह आयडीएफसी बँक लिमिटेड आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड नावे जात) । सीआयएन: एल६५११०टीएन२०१४पीएलसी०९७७९२ **नोंदणीकृत कार्यालय :** केआरएम टॉवर्स, ८वा मजला, हॅरिंग्टन रोड, चेटपेट, चेन्नई-६०००३१.

चिकटवून आणि प्रकाशनाद्वारे करण्यात येत आहे. मागणी सूचनांच्या तपशिलांचा सारांश खाली दिला आहे.



सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या कलम १३(२) अंतर्गत सचना

बालील कर्जदार आणि सह-कर्जदार यांनी आ<mark>यडीएफसी ज</mark>फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्जी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)** कडून खालील नमूद तारण कर्जे प्राप्त केली. खालील नमूद कर्जदार आणि सह-कर्जदार यांची कर्जे ही त्यांच्या संबंधित मिळकतींच्या गहाणाद्वारे तारण केली आहेत. ते संबंधित कर्ज करार यांच्या अटी आणि शर्ती यांचे पालन करण्यात कसरवार ठरले आणि अनियमित बनले. त्यांची कर्जे ही भारबीआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार एनपीए म्हणून वर्गीकृत करण्यात आली. **आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक** लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफेसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला त्यांच्याद्वारे देय थकबाकी रेक्कम ही खालील कोष्टकात अधिक विशेषत: जारी केलेल्या संबंधित सूचनेत नमूद केलेली आहे आणि सदर रकमेवरील पुढील व्याज सुद्धा लागू आहे आणि ते त्यांच्या संबंधित तारखेपासून परिणामांसह सांपार्श्विक दराने प्रभारित

अ. क.	कर्ज खाते क्र.	कर्जाचा प्रकार	कर्जदार आणि सह-	कलम १३(२) सूचनेची	कलम १३ (२) सूचनेनुसार थकीत	मिळकतीचा पत्ता
ÿn.	9h.	प्रकार	सह- कर्जदारांचे नाव	सूचनचा तारीख	सूचननुसार थकात रक्कम	
8	३६५४०९८९	गृह कर्ज	१. प्रमोद गणपत कदम २. प्रणाली प्रमोद कदम	२३.०९.२०२३	भारू. १९,८४,६७३.८०/-	कुळगाव बदलापूर नगर परिषद कुळगाव, जिल्हा: ठाणे, महाराष्ट्र – ४२६५०३ च्या हर्दीमधील गाव: शिरगाव, ता.: अंबरनाथ आणि उप-जिल्हा, नोंदणीकृत उल्हासनगर येथील सल्हें क्र. ४५, हिस्सा क्र. १ भाग प्लॉट क्र. ०७ वर वसलेल्या, स्थित आणी बांधकामित ओम समर्थ को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि. (२५/०१/२०१७ रोजीचा नोंद. क्र. टीएनए/एएमबी/एचएसजी/ (टीसी)/ २९२८४/२०१६ -२०१७) (पूर्वी सुचिता अपार्टमेंट अशी ज्ञात इमारत) अशा ज्ञात सोसायटीमधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ए/१०२, क्षेत्र मोजमापित अंदाजे ५५० चौ. फू. म्हणजेच ५१.११ चौ. मी., बिल्ट-अप चे ते सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्धतेप्रमाणे: पूर्व: प्रवेश रस्ता, पश्चिम: साई पार्क, उत्तर: मोकळा प्लॉट, दक्षिण: शिव माया अपार्टमेंट.
2	४८९८१७०५	गृह कर्ज	१. वाचानी देवी २. आत्माराम चुनाराम पुरोहित	३०.०९.२०२३	भारू. ६४,३१,००२.९५/-	गाव घणसोली, नवी मुंबई, ठाणे, जिल्हा, महाराष्ट्र - ४००७०१ च्या द कॉम्प्लेबस ग्लॉडक्रस्ट रेसिडेन्सीचा उर्वितत भाग, प्राईड (ए विंग) च्या ७व्या मजल्यावरील अपार्टमेंट क्र. ७०१, मोजमापित २५.७६ चौ. मी. चटई क्षेत्राचे ते सर्व भाग आणि विभाग, आणि सीमाबद्धतेप्रमाणे: पूर्व: २० मी. कंद रस्ता, पश्चिम: प्लॉट क्र. ८, उत्तर: प्लॉट क्र. ६, दक्षिण: १५ मी. हंद रस्ता.
*	<i>७५५६०२००</i>	मिळकतसापेक्ष कर्ज	१. विजय दिलीपकुमार ठक्कर २. हेमा विजय ठक्कर	२३.०९.२०२३	भारू. २१,११,८९८.२५/-	कुळगाव महानगरपालिका, महाराष्ट्र – ४२१३०१ च्या हर्दीमधील कल्याणचे गाव चिकणघर, तालुका आणि नोंदणीकृत उप-जिल्हा, ठाणेच्या जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा अधि नोंदणीकृत जिल्हा थे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सल्हें क्र. ९९- ए १/२ धारक जिमेनींवर स्थित मिळकत क्र. सी२ए०००७५५०० द्वारे केडीएमसीद्वारे मूल्यांकित आणि आस्मान को. ऑप. हाऊ. सोसायटी लि. अशी ज्ञात इमारत, विंग-ए मधील दुसन्या मजल्यावरील पलंट क्र. २०४, क्षेत्र मोजमापित अंदांजे ६०० चौ. फू. (बिल्ट-अप क्षेत्र) आणि ५६० चौ. फू. (चटई क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभाग, आणि सीमाबद्धतेप्रमाणे: पूर्व: न्यु अंबर सीएचएस, पश्चिम: निर्माण पार्क, उत्तर: महाबीर अपार्टमेंट - २, दक्षिण: अंतर्गत रस्ता.

तुम्हाला याद्वारे सदर प्रकाशनाच्या तारखेपासून ६० दिवसांत इतर दूर, आकार इ. आणि त्यांच्या संबंधित तारखेपासूनचे त्यावरील व्याजाच्या सांपार्श्विक दरासह वरील कोष्टकात तपशिलवार दर्शविल्यानुसार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात) ला थकीत रक्कम देय करण्यासाठी बोलाविले आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकार आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी जात) च्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी वरील नमृद गहाण मिळकर्तीच्या विरोधात सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) आणि कलम १४ अन्वये कारवाई करण्यासाठी प्रतिबंधित असेल. पुढे तुम्हांला सदर तारण मत्तेची विक्री/भाडेपट्टा किंवा अन्यद्वारे हस्तांतरणासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(१३) अन्वये मज्जाव असेल. सही/

दिनांक : १७.१०.२०२३

प्राधिकृत अधिकारी आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड (पूर्वी कॅपिटल फर्स्ट लिमिटेड, आयडीएफसी बँक लिमिटेड सह एकत्रित आणि आता आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड अशी ज्ञात)

जाहीर नो<u>टीस</u>

या नोटीसव्दारे मी सर्व लोकांस कळविण्यात येत आहे की गांव मौजे जव्हार ता जव्हार । पालघर, सर्वे क्र ७४ हिस्सा क्र ३ / एकुण क्षेत्र १-८०-००. आकारणी १-४८. हीँ जमीन मिळकत ७/१२ उतारावर १. जानकी देऊ खुताडे २. परशुराम बाळू जनाठे यांच्या सामाईक मॉलकी व कब्जावहिवाटीत आहे. त्या आधारे त्यांनी सदर एकुण १८० गुंडा जमीन प्रतिभा अनिल भरसट यांना विकत देण्याचे मान्य व कबुल केले आहे. सदर जमिनीवर कोणाचा गहाण, दान, वारसा, साठेकरार किंवा अन्ये कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास तर त्यानी खालील पत्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांचे आत कागदपत्र सह हरकत घ्यावे, नाही घेतल्यास तर काही हरकत व तकार नाही असा समजुन पुढील व्यवहार केले जाईल

सही/-ॲंड आर एस जादौन ग्ताः दुकान क्र १, वालचंद शॉपींग सेंटर. एम.बी.एम.सी. जवळ, स्टेशन रोड, भायदर (प.), जि ठाणे

स्थळ : भायंदर

MAHAGENCO

E-Tender Notice

Chandrapur Super Thermal Power Station MAHAGENCO, invites Proposals from reputed and experienced Companies to Participate in the Competitive bidding Process to following

S. Tender NO (Rfx No) / Description / Estimated Cost in N. Rs.

- 3000042435/Work of providing and fixing interlocking concrete paving blocks in the parking area near old market in front of WRC club in colony at CSTPS, Chandrapur/ Rs.1139401.24
- 3000042411/AMC of Expert services for maintenance & servicing of Plante/Tubular type batteries at Unit-8&9, CSTPS and outdoor area for 2 years/Rs.5747932.90
- 3000042480/Procurement of advanced ESP field controllers for retrofitting in place of existing BHEL make ICE-C/BAPCON controllers of Unit#5, 6 ESP, CSTPS, Chandrapur/Rs.2436000/-
- 3000042482/Work of inspection and servicing of Steam & Feed Line Valves during short shutdown of Unit-6, CSTPS, Chandrapur/Rs.1298117/-
- 3000042489/Annual Contract for engaging round the clock two no. vehicle (Bolero/Scorpio/Tata Sumo or equivalent) or any equivalent electric Vehicle for conveyance of patrolling for CISF QRT staff in CSTPS, Chandrapur for two years/Rs.5517369.20
- 3000040094/Rectification of Dribble conveyors-III with supply of required material for CHP-D, CSTPS, Chandrapur/Rs.4815000/-
- 3000042510/Servicing/repairing of Butterfly valves and it's isolating Emergency gates at Erai dam/Rs.1816436/-
- 8 3000042607/Work Contract for Refurbishment of Elevator at Administrative Building (Urjabhawan) CSTPS, Chandrapur/Rs.2760252/-
- 9 3000042608/Annual Maintenance Contract for 11KV & 415V Overhead Lines & Cable Jointing/End Termination Works of Stage-II/Rs.2182825.45
- 10 3000042611/Procurement of Water Wall (WWSB) and long retracted Soot blower (LRSB) spares for Unit-8&9, CSTPS, Chandrapur/Rs.359888/-
- 11 3000042626/Annual work contract for repair & reconditioning of various parts and replacement of shaft of LT induction motors, installed at Stage-III on as and when required basis/Rs.732702.02

Above floated tender published in MAHAGENCO online Portal. For the detailed Tender document, interested bidders should visit SRM Website https://eprocurement. mahagenco.in for (Sr.No.01 to 11) For any query Contact No.8554991818.

CHIEF ENGINEER (O&M) CSTPS, CHANDRAPUR

FUTURISTIC SECURITIES LIMITED

CIN: L65990MH1971PLC015137 Regd. Off: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai-400 016 Tel.: 022 24476800, Fax: 022 24476999 ${\bf Email: futuristic securities limited@yahoo.in,}\\$ Website: www.futuristicsecurities.com

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of Board of Directors of the Company will be held on Thursday, October 26, 2023 at the registered office of the Company, inter alia to consider and approve the Unaudited Financial Result for the quarterand half year ended September 30, 2023.

BY ORDER OF THE BOARD FOR FUTURISTIC SECURITIES LIMITED

PRADEEP JATWALA DIRECTOR DIN: 00053991

माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायासन, मुंबई खंडपीठ याच्यासमोर,

कंपनी योजना याचिका क्र.सी.पी.(सीएए)/२५०(एमबी) २०२३ कपनी योजना अर्ज क्र सी ए (सीएए)/२४६(एमबी) २०२२ याच्याशी संबंधित

कंपनी कायदा, २०१३ च्या बाबतीत,

खंड २३० ते २३२, आणि कंपनी कायदा, २०१३ च्या अन्य लागू तरतुदी यांच्या बाबतीत;

निर्लेप अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडचे (''प्रथम याचिकाकर्ता कपनी'' किंवा ''हस्तातरक कपनी'') बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेडसोबत (''द्वितीय याचिकाकर्ता कपनी'' किंवा '**'हस्तातरिती कंपनी'')** आणि त्याचे संबंधित भागधारक याच्यातील विलयनाद्वारे विलीनीकरणाच्या योजनेच्या बाबतीत (''विलयनाद्वारे विलीनीकरणाची योजना'').

निर्लेप अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड)...प्रथम याचिकाकर्ता कपनी / नोंदणीकृत कार्यालयः गट क्र. १६, हस्तातरक कपनी

नायगव्हाण, खांदेवाडी, तालुका पैठण, पैठण रोड, औरंगाबाद, नायगव्हाण, महाराष्ट्र – ४३११०५, भारत

Place : Mumbai

Date: October 16, 2023

CIN: U27200MH1979PTC021470

मुंबई– ४००००१, महाराष्ट्र, भारत

) द्वितीय याचिकाकर्ता कपनी / बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड) हस्तांतरिती कंपनी नोंदणीकृत कार्यालयः ४५/४७, वीर नरिमन रोड,

CIN: L31500MH1938PLC009887

(प्रथम याचिकाकर्ता कंपनी आणि द्वितीय याचिकाकर्ता कंपनी यांना इथून पुढे एकत्रितपणे **याचिकाकर्त्या कंपन्या''** असे सबोधण्यात येईल)

याचिकेच्या सुनावणीची सूचना

कंपनी कायदा, २०१३ चे खंड २३० ते २३२ आणि इतर लागू तरतुदी यांच्या अन्वये एक याचिका, विलयनाद्वारे विलीनीकरणाच्या पुर्वोक्त योजनेच्या मंजुरीसाठी, माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायासन, मुंबई खंडपीठ **(''सन्मानयीय एनसीएलटी'') (''याचिका'')** यांच्यासमोर, संयुक्तपणे सादर करण्यात आलेली होती, आणि १३ सप्टेंबर २०२३ च्या आदेशानुसार (सन्माननीय एनसीएलटीद्वारे समत करण्यात आल्याप्रमाणे), सदर याचिका सन्माननीय एनसीएलटीसमक्ष सुनावणीसाठी **बुधवार, ८ नोव्हेंबर २०२३** रोजी निश्चित करण्यात आलेली आहे.

सदर याचिकेला पाठिंबा देण्यास/विरोध करण्यास इच्छुक असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने त्याच्या पूर्ण नाव व पत्त्यासह त्याने/तिने किंवा त्याच्या/तिच्या वकिलाने स्वाक्षरी केलेली, त्याच्या / तिच्या हेतूची सूचना याचिकाकर्ता कंपनीच्या विकलाकडे याचिका सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेच्या आधी किमान दोन (२) दिवस पोहोचेल अशा रितीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावी. ज्याला/जिला विरोध करायचा आहे. त्याने/तिने विरोधाची कारणे आणि /किंवा याचिकेच्या विरोधामध्ये वापरण्यासाठी संकल्पित प्रतिज्ञापत्राची प्रत हे सन्माननीय एनसीएलटी, ४ था मजला, एमटीएनएल एक्स्चेंज इमारत, जी.डी.सोमाणी मार्ग, जी.डी. सोमाणी इटरनॅशनल स्कुलजवळ, कफ परेड, मुंबई, ४००००५ येथे सादर करायची आहे. अशा प्रतिनिधित्वाची / सूचनेची प्रत एकाच वेळी याचिकाकर्त्या कपनीच्या विकलाला, सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तारखेच्या किमान दोन (२) दिवस आधी बजावण्यात येईल. नमूद करण्यात आलेल्या कालावधीच्या आत कोणतेही प्रतिनिधित्व/आक्षेप प्राप्त न झाल्यास प्रस्तावित योजनेबाबत कोणतेही प्रतिनिधित्व / आक्षेप नसल्याचे गृहीत धरण्यात येईल. याचिकेची प्रत खालील स्वाक्षरी करणाऱ्यांकडून कोणत्याही व्यक्तीला आवश्यकता असेल त्यानुसार विहित शुल्क भरून प्राप्त करता येईल.

स्थळ: मुबई दिनांक: १७ ऑक्टोबर, २०२३

श्री अजित सिंग तवार याचिकाकर्ता कपन्याचे वकील

कार्यालय क्र.३०५/३०६, रिजेन्ट चेंबर, स्टेटस रेस्टॉरन्टच्या वर,

जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइट, मुंबई - ४०००२१.

स्टेस्ड अकाऊंट डिपार्टमेंट : जीबीसीबी हाऊस. ८९. १ला मजला, भुलेश्वर, मुंबई - ४०० ००२. दूर. : २६१२८५७१५, १६, १७, १९

संदर्भ क्र. जीबीसीबी/आरर्डसी/आरओ/व्हीएनके/एल /२०२२ सरफैसी कायदा २००२ अंतर्गत कर्जदार/हमीदारांना विक्रीकरिता लिलाव विक्री सुचना

सरफैसी कायदा, २००२ (यापुढे सदर कायदा म्हणून उल्लेखित) सहवाचन सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ अंतर्गत (यापुढे नियम म्हणून उल्लेखित) विक्री सूचना रील कायद्याचे अनु. १३ (२) अंतर्गत जारी सूचनेअंतर्गत खालील निर्देशित मालमत्तांचा दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीने बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे खालील निर्देशित मालमत्तांचा ताबा घेण्यात आला होता

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी लिलावाच्या माध्यमातुन सदर ॲक्टच्या नियम ८ व ९ अन्वये जशी आहे जेथे आहे व जर्शी आहे जी आहे तत्त्वावर खालील निर्देशित मालमत्तेची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जदार /हमीदारांचे नाव व पत्ता स्थावर पालपनेचे विवस एकूण थकीत + व्याज

कजदार:	मिळकत क्र. १:			
१. मे. अथर्व मेटल्स प्रा. लि.	रो हाऊस क्र. ०२, रवी चंद्र दर्शन			
ए) श्री. मनोहर शंकर पाटील (संचालर	क)	सीएचएसएल, केरु पाटील गार्डन/एमएसईबी		
बी) श्री. समीर दशरत जागे (संचालक	सब स्टेशन जवळ, केरु पाटील नगर, केरु			
थकीत रक्कम: १३.१०.२०२३ रु. १	६,६५,६४,४२८.८० सह	पाटील रोड, नाशिक		
१४.१०.२०२३ पासून त्यावरील पुढील	व्याज सह मासिक आधारे	क्षेत्र मोजमापित १००० चौ.फू.		
प्रभार आणि परिव्यय इ.	मालकीचे श्री. मनोहर एस पाटील आणि			
२) सौ. मंजुशा मनोहर पाटील (हमीदा	सौ. मंजुशा एम पाटील यांच्या मालकीचे			
३) श्री. श्वेता सुनिल तेलेवाने (हमीदा				
४) श्री. संकेत शाम जागे (हमीदार)				
५) श्री. राजमनी रामासारे धुरीया (हमी				
विक्रीची तारीख : २७.१०.२०२३	विक्रीची तारीख : २७.१०.२०२३ विक्री			
तपशील	तपशील राखीव मूल्य			
मिळकत क्र. १	मिळकत क्र. १ रु. ३०,००,०००/-			

२. बोली ऑनलाइन सादर करण्यापूर्वी इसारा अनामत रक्षम (इअर) इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे (आरटीजीएस/एनईएफटी)

ाध्यमातून आमचे क्रेडिट खाते क्र[े]. ९४८२३००००२९, एनपीए खाते **मे. अथर्व मेटल्स प्रा. लि**., मधील वसुली, गयपार्ट्स जानेच क्राउट खार क्र. . ५००१,२००० ५५, १९५१९ खार मे. जयप मेटरस क्रा. १९८, नवारा बसुरा, गयएफएससी कोड : जी**बीसीबी**००००० २ अंतर्गत किंवा दी ग्रेटर बॉम्बे को –ऑपरेटिव्ह बँक लि. या नावे धनाकर्षाद्वारे दि. २६.१०.२०२३ रोजीस वा तत्पूर्वीपर्यंत सादर करावी. ३. ऑनलाइन ट्रान्सफर तपशिलासमवेत बोली प्रपत्राची प्रत प्राधिकृत अधिकारी, दी ग्रेटर बॉम्बे को-ऑप बँक लि., ८९,

जीबीसीबी हाऊस, भुलेश्वर, मुंबई – ४०० ००२ यांच्याकडे **दि. २६.१०.२०२३ रोजी सायं ५.००** वाजता व तत्पर्वीपर्यंत सादर करावी. ४. सादर करावयाचे बोली मूल्य हे राखीव मूल्याच्या वर असावे व बोलीदार त्यांचे पुढील प्रस्ताव हे रु. २५,०००/- (रु

पंचवीस हजार मात्र) च्या पटीत वाढवू शकतील. प्रस्ताव/बोली रक्कम हे राखीविकॅमतीपेक्षा कमी असल्यास ग्राह्म धरली जाणार नाही. मे. अथर्व मेटल्स प्रा. लि. (श्री. मनोहर एस पाटील) यांना याद्वारे कळवण्यात येते की, २६.१०.२०२३ रोजीस लिलावाच्या वेळी हजर रहावे. . यशस्वी बोलीधारकांने बोलीच्या एकूण रक्कमेच्या २५% रक्कम (याआधीच दिलेल्या इसारा रकमेसरित) बोली

त्याच्या/तिच्या नावे निश्चित झाल्यापासून ४८ तासांच्या अत वर निर्देशित रकाना क्र. २ मध्ये विहित केल्यानुसार सादर कराबी लागेल. व उर्विरेत खरेदी मूल्याच्या रक्कम त्यांच्या नावे स्वीकृती आणि विक्री निश्चितीच्या तारखेपासून १५ दिवसात जमा करावी लागेल. यामध्ये कसूरे झाल्यास इरठेची रक्कम जप्त करण्याचा अधिकार बँकेकडे असेल. ६. अयशस्वी बोलीदारांची इअरची रक्कम ई-लिलाव विक्री प्रक्रिया बंद होण्याच्या तारखेपासून ३ कार्यदिवसात परत केली

७. विक्री ही बँकेद्वारे निश्चितीच्या अधीन आहे. कर्जदार /सहकर्जदार /हमीदारांनी विक्री तारखेपूर्वी संपूर्ण थकबाकीचे

प्रदान केल्यास. विक्री आयोजित केली जाणार नाही. . मालमत्तेची विक्री जशी आहे जेथे आहे, जशी आहे जी आहे व जशी आहे जेथे जशी आहे तत्त्वावर करण्यात येईल व इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी त्यावरील बँक प्रभारांव्यतिरिक्त अन्य प्रभार वा भारासंदर्भात योग्य ती चौकशी करावी व मालमत्तेवरील दावे. दर्जा आदी बाबतीत चौकशी करावी. ऑनलाइन बोली सादरीकरणापश्चा

मालमत्तेच्या विक्रीसंदर्भात कोणताही विक्री प्रभार भार आदीसंदर्भात कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही. कोणतीही पूर्वसूचना न देता व कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्वीकारणे वा रद्द करणे , विक्री स्थगित/तहकूब/रद्द करणे किंवा विक्रीच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार अधोहस्ताक्षरितांकडे आहे व तो त्यांच्या अखत्यारित असेल.

. खरेदीदारांना विक्री प्रमाणपत्र, नोंदणीकरण प्रभार, सरकारला देय सर्व वैधानिक देणी तसेच कर व दर तसेच मालमत्तेर्श संबंधिथ विद्यमान व भविष्यकालीन देणी यांसमवेत स्टॅम्प ड्युटी प्रभार भरावा लागेल. विक्री प्रमाणपत्र केवळ यशस्वी बोलीदाराच्या नावे जारी करण्यात येईल.

११. इच्छुक खरेदीदारांना मालमत्तेचे परीक्षण शनिवार २१ ऑक्टोबर, २०२३ रोजी दु. ११.०० ते दु. २.०० या वेळेत करता येऊ शकेल. मालमत्तांच्या परीक्षणासाठी कपया ६१२८५७१५/१६/१९/२९/४० येथे संपर्क साधावा. बोली प्रपत्रे १००/- च्या प्रदानावर लिलाव दिनांकास किंवा कोणत्याही कार्यदिवसांत बँकेची भुलेश्वर शाखा, जीबीसीबी हाऊस, ८९. भलेश्वर. मंबई - ४०० ००२ येथन प्राप्त करता येऊ शकतील.

१२. विक्री ही सरफैसी कायदा. २००२ मध्ये विहित अटी तसेच वरील विहित अटींच्या अधीन आहे. सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चे नियम ९ (४) दि. ०४.११.२०१६ पासून सुधारित याअंतर्गत विक्री निश्चिती जारी कर

कर्जदार/हमीदार/गहाणदारांकरिता १५ दिवसांची सांविधानिक सचना १. श्री. राजमनी आर धरीता: र/ये: फ्लॅट क्र. ३०४. विंग सी. विनयाकेश्वर सोसायटी. गावदेवी. बदलापर (पर्व)-

- २. मे. अथर्व मेटर्स प्रा. लि, का/ये: १०२ आणि १०३, विंगए, बोन्झेर एव्हेन्यु सीएचएसएल, कात्रप रोड, हट्टी बंगल
- आणि जुना पेट्रोल पंप जवळ, बदलापुर (पूर्व) ४२१ ५०३. ३. श्री. मनोहर एस पाटील, र/ये: फ्लॅट क्र. ११, विंग एफ, शिव पार्क अपार्टमेंट, गावदेवी रोड, गावदेवी मंदिर, कळगाव
- ४. सौ. मंजुषा एम पाटील, र/ये: फ्लॅट क्र. ११, विंग एफ, शिव पार्क अपार्टमेंट, गावदेवी रोड, गावदेवी मंदिर, कुळ
- बदलापुर (पूर्व) ४२१५०३ तुम्हाला याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, तुम्ही विक्रीच्या निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वरील निर्देशित रकमेचे प्रदान करावे अन्यथा सप्फेर्सी कायदा, २००२ अंतर्गत मालमतेची विक्री करण्यात चेईल. आयोजित लिलावामध्ये इसारा रक्ष्य ठेवीसमवेत वरील अटी व शर्तीवर सहभाग घेण्याचे तुम्हाला स्वातंत्र्य असेल किंवा तुम्ही योग्य ते खरेदीदार आणू शकता.

प्राधिकृत अधिकारी दी ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँक लि.

तारीख : १७.१०.२०२३